



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक ५१] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १९-२५, २०२४/अग्रहायण २८- पौष ४, शके १९४६ [पृष्ठे ११, किंमत : रुपये १०.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अमरावती विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे	पृष्ठे
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	भाग एक-अ.—(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	१-८
१-११	

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

नाही.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७८४.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९(१) अन्वये अधिसूचना.

क्रमांक -प्र.अ./भू.सं./अ.का.-कावि-७७८-२०२४.

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहे.) यांच्या कलम-१९ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना क्र. ८४१-२४ दिनांक २९ नोव्हेंबर, २०२३ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढलेली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांने, कलम-१५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “पुनर्वसाहत क्षेत्र” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी बळवंत अरखराव, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अचलपूर यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भू.सं.प्र.क्र. ०३/४७/२०२१-२२ खराळा, गाव-खराळा, तालुका-चांदूरबाजार, जिल्हा-अमरावती

अ.क्र. (१)	सर्व्हे नंबर / गट नंबर (२)	अंदाजे क्षेत्र हे. आर. (३)
१	७२/२ पैकी	० २४
२	७२/४	० २०
३	७२/५	० २४
४	८७/१अ पैकी	० ०१
५	८७/१क	० ०२
६	८७/१फ	० ०२
७	१६९	० ०६
८	१७०	० ०५
९	१७१	० ०७
१०	४१/१इ	० ०४
एकूण ..		० ९५

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	:— बोराळा ते खराळा रस्त्याचे कामाकरीता (रस्ता रुंदीकरण)
प्रकल्प कार्याचे वर्णन	:— बोराळा ते खराळा रस्त्याचे कामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ	:— या बोराळा ते खराळा रस्त्याचे कामाकरीता लोकांना वहिवाट करीता सुविधा ग्रामिण पायाभूतसुविधांचा लाभ होईल.

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

-निरंक-

अनुसूची-चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

-निरंक-

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७८५.

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, अन्वये कलम ११(१) खालील प्रारंभिक अधिसूचना.

क्र.कावि-भूसंपादन(लसिका)-म.स.-३५५-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक-संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र. ७७-अ-२, दिनांक ११ सप्टेंबर, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आलेला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी “समुचित शासन” असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांस यासोबत जोडलेल्या “अनुसूची-एकमध्ये” अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, “उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी” आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या “अनुसूची-तीनमध्ये” दिलेली आहेत.

आणि ज्याअर्थी, भूमिसंपादन कायद्यांतर्गत सार्वजनिक प्रयोजनार्थ भूमिसंपादन करताना सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश सोबत जोडलेल्या “अनुसूची-चार” मध्ये नमूद केलेले आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्स्थापना या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या “अनुसूची-पाचमध्ये” दिलेला आहे.

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही :

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल. परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने, या तरतुदीचे बुध्दीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लघू सिंचन कामे, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२-२०२४-२०२५, मौजे जिगांव (बुडीत क्षेत्र), ता. नांदुरा, जि. बुलढाणा.

अ. क्र.	गट क्रमांक	संपादनासाठी प्रस्तावित अंदाजे क्षेत्र	एकूण क्षेत्र
		लागवड योग्य क्षेत्र	पोट खराब क्षेत्र
(१)	(२)	(३)	(४)
		हे. आर	हे. आर
१	३८१	१ ००	१ ००
एकूण क्षेत्र (हे. आर)		१ ००	१ ००

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	:— जिगांव प्रकल्प, ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा.
प्रकल्प कार्यालयाचे वर्णन	:— कार्यकारी अभियंता, जिगांव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग, शेगांव यांचेकडून मौजे जिगांव ता. नांदुरा, जि. बुलढाणा येथील खाजगी जमीनीचा प्रस्ताव, प्रस्तावित क्षेत्र (१.०० हे. आर).
प्रकल्पाचे समाजाला मिळणारे लाभ	:— या प्रकल्पामुळे शेतीसाठी, पाणी सार्वजनिक पाणीपुरवठा, उद्योगधंद्यांना पाणीपुरवठा होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होणार असून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमीहीन, शेतमजूर यांना रोजगांराच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या जीवनमानात (Standard of Living) सुधारणा होणार आहे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

सदरचा प्रकल्प हा विदर्भ सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक आहे. तसेच, जिगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असल्यामुळे मौजे जिगांव येथील खाजगी जमीन आवश्यक आहे.

अनुसूची-चार

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश

भारत सरकार, पर्यावरण व वन मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक J१२०११-२२-२००७-१A.१-दि.११ मे २००७ अन्वये जिगांव या मोठ्या सिंचन प्रकल्पाला पर्यावरण आघात निर्धारण विषयक मंजूरी प्रदान करण्यात आलेली असल्याने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम ६ पोटकलम २ मधील परंतुकानुसार सामाजिक आघात निर्धारणाशी संबंधित असणा-या तरतुदी या प्रकल्पाला लागू होत नाहीत.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

सदरचा प्रकल्प राज्य शासनाचा प्रकल्प असून जलसंपदा विभागामार्फत उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची प्रकल्प संस्था जलसंपदा विभाग असून या प्रकल्पामुळे बाधित होणा-या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ व केंद्र शासनाचे राष्ट्रीय पुनर्वसन धोरण २००७ नुसार होणार आहे. सबब भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम ४३ अन्वये प्रशासकाची नियुक्ती झालेली नाही.

बुलढाणा :

दिनांक ४ डिसेंबर २०२४.

सदाशिव शेलार

जिल्हाधिकारी, बुलढाणा.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७८६.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, अन्वये कलम १९ (१) खालील घोषणा

क्रमांक-भूसंपादन-लसिका-म.स.-कावि-३६४-२०२४.—

ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांने, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहे.) याच्या कलम-११ च्या पोटकलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांचे जा. क्र.कावि-उपजि.भूसं(लसिका)-म.स.-१९१-२०२३, दिनांक ११ डिसेंबर, २०२३ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढलेली आहे, आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांने, कलम-१५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे.

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम-१९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “पुनर्वसाहत क्षेत्र” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विनिर्दिष्ट केला आहे;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड (ग) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्य पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लघु सिंचन कामे), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यास पदनिर्देशीत करित आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३-२०२२-२३, मौजे-मनसगांव (बुडीत क्षेत्र), ता. शेगांव, जिल्हा बुलढाणा.

अ. क्र. (१)	गट क्रमांक (२)	लागवड योग्य क्षेत्र (३)	पोटखराब क्षेत्र (४)	एकूण क्षेत्र (५)
		हे. आर	हे. आर	हे. आर
१	२७/१	१ ५०	० ००	१ ५०
२	२८/१ अ	० ७९	० ००	० ७९
३	२९	० ७९	० ००	० ७९
४	३०/१/क	१ ४९	० ००	१ ४९
५	३१/२	१ ६२	० ००	१ ६२
६	३१/२	१ ००	० ००	१ ००
७	३२/३	० ३६	० १५	० ५१
८	३२/३	० ०३	० ००	० ०३
९	३२/३	० ३०	० १०	० ४०
१०	३२/३	० ६०	० १५	० ७५
११	३२/३	० ४०	० ००	० ४०
१२	४२	४ ६४	० ४८	५ १२
१३	६७	१ २६	० ००	१ २६
१४	६७	१ ६२	० ००	१ ६२
१५	६७	१ २४	० ००	१ २४
१६	६८/१	० ६२	० ०२	० ६४
१७	६८/१	० ६०	० ०१	० ६१
१८	६८/१	० ३८	० ०२	० ४०
१९	६९	२ ०२	० ००	२ ०२
२०	६९	० ९२	० ००	० ९२
२१	६९	२ ०२	० ००	२ ०२
२२	६९	० ८०	० ००	० ८०
२३	६९	० ८०	० ००	० ८०
२४	६९	० ५८	० ००	० ५८
२५	६९	० ८६	० ०५	० ९१
२६	६९	० ०२	० ००	० ०२
२७	६९	० ७२	० ०८	० ८०
२८	७०/४	० ९३	० ०२	० ९५
२९	७०/४	० ९५	० ००	० ९५
३०	७१	० १२	० १०	० २२
३१	७१	० २८	० ०५	० ३३
३२	७१	० ०१	० ००	० ०१
३३	७१	० ३६	० ०८	० ४४
३४	७१	० १४	० ०८	० २२
३५	७१	० २८	० ०५	० ३३
३६	७१	० ०२	० ०२	० ०४

३७	७१	० ०३	० ०३	० ०६
३८	७१	० १२	० १०	० २२
३९	७१	० ०१	० ००	० ०१
४०	७१	० ०२	० ०१	० ०३
४१	७१	० ०३	० ०३	० ०६
४२	७१	० ०६	० ०५	० ११
४३	७१	० ०२	० ०१	० ०३
४४	७१	० २८	० ०५	० ३३
४५	७१	० ०२	० ०१	० ०३
४६	७१	० ०१	० ००	० ०१
४७	७१	० ०४	० ०४	० ०८
४८	७१	० ०४	० ०४	० ०८
४९	७२	१ ५२	० ०१	१ ५३
५०	७२	१ २९	० ०१	१ ३०
५१	७२	१ ६१	० ०१	१ ६२
५२	७२	१ ६१	० ०१	१ ६२
५३	७३/१	० ४०	० ००	० ४०
५४	७३/१	० ५५	० ००	० ५५
५५	७४	१ ७८	० ०५	१ ८३
५६	७४	१ ३८	० ०५	१ ४३
५७	७४	१ ७८	० ०५	१ ८३
५८	७४	० ६०	० ०५	० ६५
५९	७४	१ ३८	० ०५	१ ४३
६०	७४	० ७५	० ०५	० ८०
६१	७४	० ९५	० ०५	१ ००
६२	७५	० ४०	० ००	० ४०
६३	७५	० ५६	० ००	० ५६
६४	७५	० ४०	० ००	० ४०
६५	८०	१ ०१	० ००	१ ०१
६६	८०	० ७०	० ००	० ७०
६७	९३/२	० ३५	० ०५	० ४०
६८	९४/२/अ	० ३९	० ००	० ३९
६९	९५/३	० २२	० ००	० २२
७०	९५/३	० २०	० ००	० २०
७१	९५/३	० २४	० ०३	० २७
७२	९५/३	० २४	० ०२	० २६
संपादनाखालील एकूण क्षेत्र . .		५२ ०६	२ ३२	५४ ३८

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	—	जिगांव मोठा सिंचन प्रकल्प ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा अंतर्गत जिगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता मौजे मनसगांव येथील अनुसूची-एक मध्ये विनिर्दिष्ट जमिनीच्या संपादनाची आवश्यकता आहे.
प्रकल्प कार्यालयाचे वर्णन	—	कार्यकारी अभियंता, जिगांव प्रकल्प उपसा सिंचन विभाग, खामगांव.
प्रकल्पाचे समाजाला मिळणारे लाभ	—	या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, सार्वजनिक पाणीपुरवठा, उद्योगधंद्याना पाणीपुरवठा होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होणार असून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या जीवनमानात (Standard of Living) सुधारणा होणार आहे.

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

प्रस्तुत संपादन प्रक्रियेत जिगांव प्रकल्पाच्या सद्यःस्थितीतील टप्प्यात सदर बाधित व्यक्तींचे तूर्तास विस्थापन होत नसल्याने संबंधित यंत्रणेकडून पुनर्वसाहत क्षेत्र निश्चित करण्यात आलेले नाही.

अनुसूची-चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

शासन पत्र क्रमांक-आरपीए-४०९-प्र.क्र. १३२-२-१, दिनांक २२ जुलै २००९ अन्वये जिगांव पाटबंधारे मोठा प्रकल्प हा राज्य शासनाचा प्रकल्प असून जलसंपदा विभागामार्फत उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची प्रकल्प संस्था जलसंपदा विभाग असून या प्रकल्पामुळे बाधित होणा-या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ व केंद्र शासनाचे राष्ट्रीय पुनर्वसन धोरण, २००७ नुसार होत असल्याने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनःस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ नुसार पुनर्वसन व पुनर्स्थापना योजना लागू होत नाही.

टीप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लघु सिंचन कामे), जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

बुलढाणा :

दिनांक ६ डिसेंबर, २०२४.

सदाशिव शेलार,

जिल्हाधिकारी, बुलढाणा.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७८७.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम १९ ची अधिसूचना.

क्रमांक -उविअ/भु.सं./कावि-४९२-२०२४.

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहे.) यांच्या कलम-११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक १८ ते २४ जानेवारी २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, यांनी कलम-१५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे.

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “पुनर्वसाहत क्षेत्र” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूची-तीनमध्ये पुनर्वसाहत क्षेत्राचे व अनुसूची-चारमध्ये पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश निरंक आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन हे जिल्हाधिकारी आहेत.

अनुसूची-एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

गाव-खांबोरा, तालुका-अकोला, जिल्हा-अकोला

भूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यु-४७-०२, खांबोरा, खांबोरा-२०२३-२४

अ. क्र.	भूमापन क्र.	भुधारणा पद्धती	७/१२ प्रमाणे एकूण क्षेत्र	संपादित करावयाचे क्षेत्र	गाव-नमुना ७/१२ नुसार भूधारकाचे नाव
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
			हे. आर	हे. आर	
१	५४	वर्ग-१	० ८६	०.१६	लक्ष्मण नारायण चितोडे

अनुसूची-दोन**सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण**

प्रकल्पाचे नाव	:— पुर्णा बॅरेज-२ (नेरधामणा) प्रकल्प (वितरण हौदाचे काम)
समाजाला मिळणारे लाभ	:— नमूद भू-क्षेत्र संपादनामुळे ६९५४ हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ होईल.

अनुसूची-तीन**बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे.**

-विस्थापन होत नसल्यामुळे माहिती निरंक

अनुसूची-चार**पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश**

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक ३८ दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये सिंचन प्रकल्पांना उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सुट दिली असल्यामुळे या प्रकल्पासाठी सामाजिक प्रभाव निर्धारण करण्याची आवश्यकता उरलेली नाही. त्यामुळे त्याचा सारांश प्रकाशित करण्याच्या प्रश्न उद्भवत नाही.

अनुसूची-पाच**नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील**

विस्थापन होत नसल्यामुळे व प्रशासकाची नेमणूक झालेली नसल्यामुळे माहिती निरंक

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७८८.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम १९ ची अधिसूचना.

क्रमांक -उविअ/भु.सं./कावि-४९१-२०२४.

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहे.) यांच्या कलम-११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक १८ ते २४ जानेवारी २०२४ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, यांनी कलम-१५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे.

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “पुनर्वसाहत क्षेत्र” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूची-तीनमध्ये पुनर्वसाहत क्षेत्राचे व अनुसूची चार मध्ये सामाजिक प्रभाव निर्धारणासून सुट दिली असल्यामुळे सामाजिक प्रभाव निर्धारण करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्या सारांश प्रकाशित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे नमूद करण्यात येत आहे.

पुनर्वसाहत क्षेत्राचे अनुसूची-तीन व चारमध्ये पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश निरंक आहे आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन हे जिल्हाधिकारी आहेत.

अनुसूची-एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

गाव-सांगवी खुर्द, तालुका-अकोला, जिल्हा-अकोला

भूसंपादन प्रकरण क्रमांक एलएकयु-४७-०१, सांगवी खुर्द, सांगवी खुर्द-२०२३-२४

अ. क्र.	भूमापन क्र.	भुधारणा पद्धती	७/१२ प्रमाणे एकूण क्षेत्र	संपादित करावयाचे क्षेत्र	गाव-नमुना ७/१२ नुसार भूधारकाचे नाव
गट नं./सर्व्हे नं.					
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
			हे. आर	हे. आर	
१	२८	वर्ग-१	२.३७	०.११	गजानन रारायण हलवणे

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	:—	पुर्णा बॅरेज-२ (नेरधामणा) (प्रकल्प वितरण हौदाचे बांधकाम.)
समाजाला मिळणारे लाभ	:—	नमूद भू-क्षेत्र संपादनामुळे ६९५४ हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ होईल व रोजगारात वाढ होणे अपेक्षित आहे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे.

विस्थापन होत नसल्यामुळे माहिती निरंक

अनुसूची-चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक ३८ दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये सिंचन प्रकल्पांना उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सुट दिली असल्यामुळे या प्रकल्पासाठी सामाजिक प्रभाव निर्धारण करण्याची आवश्यकता उरलेली नाही. त्यामुळे त्याचा सारांश प्रकाशित करण्याच्या प्रश्न उद्भवत नाही.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

विस्थापन होत नसल्यामुळे व प्रशासकाची नेमणूक झालेली नसल्यामुळे माहिती निरंक

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७८९.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३

कलम ११ अन्वये

अधिसूचना

क्रमांक -उविअ/भु.संपादन/कावि-४८८-२०२४.

ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) च्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक-संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२ दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याचा संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी “समुचित शासन” असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांस यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा उल्लेख “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात पुढे ज्याचा (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे.

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावीत भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार नसेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत).

आणि ज्याअर्थी सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चारमध्ये दिलेला आहे. आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ४३ च्या पोट कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्त करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशिल नमूद करावा).

त्याअर्थी, आता असे घोषित करण्यात येते की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम ४ (अ) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका-यास यास विशेष परिस्थितीत कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल;

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, अकोला यांनी त्यांचे आदेश क्रमांक जि.का/अका/भूसंपादन/कावि-१५०-२०२४. दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ नुसार उक्त नियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी डॉ. शरद ज्ञानेश्वर जावळे, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अकोला यास पदनिर्देशित केले आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक एलएक्यु-४७/डाबकी/१६-२०२४-२५

गाव-डाबकी, ता. व जि.-अकोला

गट नं./सर्व्हे नं.	७/१२ प्रमाणे क्षेत्र			संपादित करावयाचे क्षेत्र		
	लागवडीचे क्षेत्र	पोटखराब क्षेत्र	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र	पोटखराब क्षेत्र	एकूण क्षेत्र
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर	हे. आर
नविन गट क्र. १२५	१.६८.००	०.६२.००	१.६८.००	०.६१	—	०.६१
जुना सर्व्हे नं. ४७						

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव :— अकोला जिल्ह्यातील अकोला-डाबकी-शेगांव रोडवरील अकोला-शेगांव पालखी मार्गाचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव.-

प्रकल्प कार्याचे वर्णन :— अकोला जिल्ह्यातील अकोला-डाबकी-शेगांव रोडवरील अकोला-शेगांव पालखी मार्गाचे बांधकाम करणेकरिता मौजे डाबकी येथील (जुना) शेत सर्वे नं. ४७ व नविन गट क्र. १२५ मधील ०.६१ हे आर. जमीन भूसंपादन कायदा २०१३ अंतर्गत संपादित करणे.

अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे.

मौजे डाबकी, ता. जि. अकोला या गावची कोणत्याही प्रकारची लोकसंख्या विस्थापीत होत नाही.

अनुसूची-चार

सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक ३८ दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये सुट देण्यात आली असल्यामुळे सामाजिक प्रभाव निर्धारण करण्याची आवश्यकता उरलेली नाही.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल

- | | |
|---|---------|
| (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका-याचे पदनाम | : निरंक |
| (आ) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | : निरंक |
| (इ) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशिल | : निरंक |

बाधित व्यक्तींचे विस्थापण होत नसल्याने प्रशासकाची नियुक्ती केली नाही.

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर अकोला येथे करता येईल.

अकोला :
दिनांक २ डिसेंबर, २०२४.

डॉ. शरद ज्ञानेश्वर जावळे
उपविभागीय अधिकारी
तथा भूसंपादन अधिकारी, अकोला.